

कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात
अनुक्रमे “उप कृषि अधिकारी” व “सहाय्यक कृषि
अधिकारी” असा बदल करणेबाबत....

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.कृषिआ-१४२४/प्र.क्र.२१६/(ई. क्र. ८५६७१९) १६-अ

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

दिनांक : ५ जून, २०२५.

- वाचा :-** १) आयुक्त (कृषि) यांचे पत्र क्र. कृषिआ/ मबवि/संघटना/नामाभि/ कृ.स./
प्र.क्र.२१/२०५३/२०१९, दि.७ सप्टेंबर, २०१९.
२) आयुक्त (कृषि) यांचे पत्र क्र. कृषिआ/ पदनाम बदल/ प्र.क्र.८/९४ए (र)/२०२४,
दि.६ मार्च, २०२५.
३) मा. मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२५ रोजीच्या बैठकीचे कार्यवृत्तांत.

प्रस्तावना :-

केंद्र शासनाचा ऑग्रीस्टॅक हा महत्वाचा प्रकल्प असून, सदर प्रकल्पांतर्गत ऑग्रीस्टॅक हे राज्यातील कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचवण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. ग्राम स्तरावर याबाबतचे महत्वाचे कामकाज करण्याची जबाबदारी कृषि सहाय्यक यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. कृषि विभागांतर्गत कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात बदल करण्याबाबत विविध संघटनेमार्फत मागणी होत आहे. विविध संघटनांनी केलेली मागणी व त्यानुसार आयुक्त (कृषि) यांनी प्रस्तावित केल्यानुसार कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात सुधारणा करून अनुक्रमे “उप कृषि अधिकारी” व “सहाय्यक कृषि अधिकारी” असे पदनाम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून मा. राज्य मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२५ च्या बैठकीतील मान्यतेनुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे “उप कृषि अधिकारी” व “सहाय्यक कृषि अधिकारी” असा पदनाम बदल करण्यास पुढील अटीच्या अधिन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे :-

- १) पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच, पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी / वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही, या अटीच्या अधीन राहून पदनाम बदल करण्यात यावा.

- २) सातव्या वेतन आयोगानुसार "कृषि पर्यवेक्षक" या पदाचा वेतन स्तर एस-१३, (रु.३५४००-११२४००) असा आहे. तसेच, "कृषि सहायक" या पदाचा वेतन स्तर एस-८, (रु.२५५००-८११००) असा आहे. सदर पदनामांमध्ये बदल केल्यामुळे या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळ्याने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही.
- ३) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.
- ४) कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे "उप कृषि अधिकारी" व "सहाय्यक कृषि अधिकारी" असे पदनाम बदल केल्यानंतर सदर पदांकरीता सद्यः लागू असलेले सेवाप्रवेश नियम लागू राहतील. त्याकरीता नव्याने सेवाप्रवेश नियम तयार करण्यात येणार नाहीत. तसेच सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या सर्व कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार नाहीत.

२. सदरहू शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाशी केलेल्या सल्लामसलतीनंतर व राज्य मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२५ च्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०६०५१७१६४४०७०९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(अं. सा. चंदनशिवे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
५. मा. राज्य मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
६. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम, विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. प्रधान महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर, महाराष्ट्र-१/२.
१०. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
११. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे.
१२. सर्व कृषि सहसंचालक/ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी,
१३. निवड नस्ती/१६-अ.